



संपादक - अशोक हनवते. मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ५ वे अंक ४३ शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

## हर घर तिरंगा अभियान हा देशप्रेम जागृत करणारा उपक्रम - आयुक्त श्रीमती मानसी

मनपाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक, वीर नारी व जवानांचा सन्मान

लातूर / प्रतिनिधी :- हर घर तिरंगा अभियान हे केवळ अभियान नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाविषयी अस्मिता आणि देशप्रेम जागृत करणारा उपक्रम आहे, असे मत मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी व्यक्त केले. हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता व सध्या कार्यरत असणाऱ्या सैन्यातील जवानांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाही घेण्यात आले. विकास पुरुष विलासराव देशमुख उद्यान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती मानसी बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त पंजाबराव खानसोळे व मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे हे देखील यावेळी उपस्थित होते. आयुक्त श्रीमती मानसी यांनी सांगितले की, शहराच्या



विकासात स्वच्छतेची मोठी भूमिका असते. प्रत्येक लातूरकराने आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, वीर नारी, माजी सैनिक व कार्यरत जवानांचा शाल, पुष्पगुच्छ व संविधानाच्या उद्देशपत्रिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी येळनुरकर रवींद्र सूर्यवंशी, प्रमोद दिलीप, देविदास अंबुलगेकर, लक्ष्मीकांत मनुकुलवार, श्रीमती मद्रावती क्षीरसागर,

कौशल्याबाई वडे, मैनाबाई सलवया, सुकुमारबाई स्वामी, अनंतराव होळकर, ज्योती कुमारवडे, सत्यभामाबाई जोशी, ओमप्रकाश आर्य, श्याम काबरा, शरद भातांबरीकर, इंद्रकर्ण खडके, दिलीपसिंग बयास, सत्यवान बोरसने, राजाभाऊ गवळी, प्रवीण शिवणगीकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलन व राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांनी प्रास्ताविकातून

अभियानाचे महत्त्व सांगितले. मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सामाजिक संदेश देणाऱ्या भारुडांचे गायन झाले. मनपा शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. शाळा क्रमांक ११ व शाळा क्रमांक ३ यांनी कवायती स्वरूपात देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतीश चव्हाण तर आभार प्रदर्शन भांडारपाल बालाजी शिंदे यांनी केले.

## ज्वेल ऑफ नवी मुंबई-लॉर्ड बुद्धा पार्क येथे पौर्णिमा उत्साहात साजरी.

९ ऑगस्ट क्रांती दिनी श्रावण पौर्णिमेच्या पहिल्याच कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद एक पाऊस शांतिपथाने क्रांतीच्या दिशेने पाऊल पडले मी माझी सामाजिक बांधिलकी समजून या शांती वनात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, आता समाज बांधवांनी आपली सामाजिक व नैतिक बांधिलकी समजून या पार्कमध्ये आपले छोटे मोठे कार्यक्रम राबवून आपल्या जीवनाचे सोने करावे तथागतांची मूर्ती हि एकाकी पडता कामा नये हिच आजच्याक्षणी मंगलमय सद्विच्छा समाजसेवक : महेश खरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला आणि त्याप्रमाणे पहिल्या कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ ९ ऑगस्ट क्रांती दिनी बौद्धाचार्य : कल्याणराव हनवते यांनी केले त्याबद्दल त्यांना पुढील कार्यास मनापासून मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक जाहीर आभार मानले.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समाजसेवक : महेश खरे यांच्या शुभ हस्ते पुष्पमाला, अगरबत्ती, दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई संस्कार विभाग उपाध्यक्ष : विजय इनके

गायकवाड, नेरुळ जयंती उत्सव समितीचे आनंद मेश्राम, श्रीकांत कांबळे, रघुनाथ प्रधान, कोडीबा हिंगोले, कोडीराम खरात, विजय कांबळे, नेरुळ वार्ड कर्मचारी संतोष मनोरे, संम्यक मनोरे, दगडू करपे, नवनाथ गायकवाड, प्रमोद सोनवणे, अशोक बनसोडे, वत्सलाबाई खरात, मेधा चाफे, शोभना काजे, दिविका कमल कांबळे, दीपक खरात, अलका साखरे, वर्षा साखरे, माला मेश्राम, मालन गायकवाड, शालिनी औचर, इत्यादी केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य व लहान थोर समाज बांधव शेकडोच्या संख्येत उपस्थित होते, भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष : शोभाताई कांबळे यांच्यावतीने स्वीट पदार्थ वाटप करून व शेवटी सरणतय

## 'तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका'; अजित पवारांचा बीडीडी चाळीकरांना भावनिक सल्ला

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचा चावी वाटप समारंभ आज (१४ ऑगस्ट) पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रहिवाशांना भावनिक आवाहन करत, तुमच्या कष्टाने मिळालेली ही घरे कोणत्याही मोहाला बळी पडून विकू नका, असा महत्त्वाचा सल्ला दिला. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अजित पवार यांनी बीडीडी चाळीच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत, मुंबईकरांनी मुंबईतच राहावे आणि आपली संस्कृती जपावी, असे आवाहन केले. अजित पवारांचे भावनिक उद्गार चावी वाटप समारंभात प्रातिनिधिकपणे काही रहिवाशांना ५०० स्केअर फूटच्या सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना अजित पवार भावुक झाले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. जेव्हा आमच्या आई-वडिलांसमान व्यक्तींना चाव्या मिळाल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून आले. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्रसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे साक्षीदार पाहिले आहे. आता तुम्ही चाळीमधून टॉवरमध्ये गेलात, तरी तुमची संस्कृती आणि बंधुभाव जपला पाहिजे, असं अजित पवार यांनी सांगितले. घरे विकू नका, मुंबईतच राहा पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ही घरे तुमच्या कष्टाची कमाई आहे. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. मुख्यमंत्री महोदय, कृपया यासाठी काही नियम करा, जेणेकरून किमान १०-१५ वर्षे ही घरे विकता येणार नाहीत.



नवी मुंबई / के. एच. हनवते :- भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य तसेच नेरुळ नवी मुंबईतील तमाम बौद्ध - आंबेडकरी समाज बांधवांनी लॉर्ड बुद्ध पार्क येथील कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भव्यदिव्य मूर्तीला त्रिवार वंदन केले व सर्वांनी दृढ संकल्प केला की, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचा कार्यक्रम हा लॉर्ड बुद्धा पार्क येथे साजरा केलाच पाहिजे आणि तो आपण सर्वांनी मिळून साजरा करण्यात ज्याने करून समाजात एक नवचैतन्याचे व समाज संघटित झाल्याचे वातावरण निर्माण होईल आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सर्व वंचित बहुजन समाज संघटीत झाल्याचे चित्र दिसेल..! त्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल शांती पथाने क्रांतीच्या दिशेने..! बाबासाहेबांचा रथ पुढे नेह्या..! योगयोगाने या वेळी ९ ऑगस्ट क्रांती दिनी श्रावण पौर्णिमा आल्याने या शानदार कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले, कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध -



गुरुजी, चंद्रकांत माने गुरुजी, सुधीर जगधने गुरुजी अरुण आढाव गुरुजी, राहुल जावळे गुरुजी, जुईनगर शाखा अध्यक्ष : अलकाताई आढाव तसेच नेरुळ शाखा : कविता कांबळे, समाजसेवक प्रल्हाद

गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, या पहिल्याच कार्यक्रमाचे आयोजक बौद्धाचार्य : कल्याणराव हनवते यांनी सर्व उपस्थितांचे जाहीर आभार मानून कार्यक्रम संपन्न केला.

## स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व

केज/प्रतिनिधी दि. १४ ऑगस्ट- जीवन विकास शिक्षण मंडळ केज संघलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी धारूर येथील कै. भास्करराव शिंगारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेच्या दोन्ही गटातून प्रथम पारितोषिक पटकावून शाळेच्या सांस्कृतिक विभागामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून स्वरा विठ्ठल बोराडे हिने तर मोठ्या गटातून वादविवाद स्पर्धेमध्ये आदित्य हनुमंत सूर्यवंशी व संस्कृती भारत जाधव त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच मानसी धनराज सूर्यवंशी हिला सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. तेव्हा याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा जीवन विकास शिक्षक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी. बी. गदळे, काँग्रेस पक्षाचे जेठ नेते तथा माजी नगरसेवक मौला सौदागर, पालक भारत जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदींनी सन्मानपत्र, रोख पारितोषिक व फिरते चषक देऊन सत्कार केला. कै. भास्करराव शिंगारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त धारूर येथे दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर



माध्यमिक विभाग केज या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही गटातून घवघवीत यश संपादन केले. ५ वी ते ७ वी गटातून वक्तृत्व स्पर्धेत स्वरा विठ्ठल बोराडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला बक्षिसाचे स्वरूप रोख ३०००/- रु प्रमाणपत्र व चषक तसेच ८ वी ते १० वी गटातून वादविवाद स्पर्धेत चि.आदित्य हनुमंत सूर्यवंशी याने अनुकूल व संस्कृती भारत जाधव हिने प्रतिकूल बाजू मांडून प्रथम क्रमांक पटकाविला बक्षिसाचे स्वरूप रोख ५०००/- रु, प्रमाणपत्र व चषक संपादन केले. तसेच मानसी धनराज सूर्यवंशी हिला सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षक दत्ता सत्वधर सर व प्रबोधकांत समुद्रे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.

## रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या बिड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी बाळासाहेब जाधव यांची निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) हा पक्ष अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात लढणारा आणि रस्त्यावर उतरून न्याय मागणारा आहे, या पक्षाचे नेते आदरणीय दीपक (भाऊ) निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा पक्ष आहे. विनाकारण कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला तर हा पक्ष पूर्ण ताकतीने रस्त्यावर उतरेल, माझी बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय नेते दीपक (भाऊ)निकाळजे व मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) वायबसे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

वायबसे, मराठवाडा प्रवक्ता ज्ञानेश्वर गिरी, मराठवाडा संपर्कप्रमुख सौ आप्पाजी गजेशिव, महिला केज तालुका अध्यक्ष बचुटे मंडम, महादेव केदार, किरण कसबे, विशाल नवगिरे, आणि कार्यकर्ते मोठ्या

केज प्रतिनिधी केज तालुक्यातील उमरी या गावचे रहिवाशी बाळासाहेब मधुकर जाधव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाच्या बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली आहे. याबाबतील सविस्तर वृत्त असे की केज येथील शासकीय विश्राम ग्रह येथे दिनांक १२ रोजी दुपारी ३ वाजता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीप्रसंगी बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बाळासाहेबमधुकरजाधवयांची निवड करण्यात आली. ही निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे राष्ट्रीय नेते दीपक (भाऊ) निकाळजे यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) वायबसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या निवडीमुळे बाळासाहेब जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) संख्येने उपस्थित होते.



# संपादकीय

## ‘आप’ची इंडिया आघाडीतील फारकत!

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्ष सरकारला विरोध करत असले, तरी त्यांच्यातील एकजूटीबाबतचे प्रश्नचिन्ह आजही कायम आहे. अलीकडेच आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत हे प्रश्नचिन्ह अधिक ठळक केले. आगामी लोकसभा निवडणूक २०२९ मध्ये आहे; मात्र त्यापूर्वी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये या दुभागाच विरोधकांच्या मनोधेर्यावरच नाही, तर मतदारांच्या मनावरही दीर्घकाळ परिणाम होईल.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आम आदमी पक्षाने ‘इंडिया’ आघाडीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली आणि विरोधकांच्या ऐक्यातील भुसभुशीतपणा उजागर झाला. लोकसभा निवडणुकीत रालोआचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेल्या विरोधकांच्या आघाडीत सध्या किती टोकाचे मतभेद आहेत, हे यामुळे नव्याने समोर आले. ‘इंडिया’ आघाडी ही केवळ २०२४ च्या लोकसभेसाठी स्थापन झाली होती, असे आपचे म्हणणे असून भाजप आणि काँग्रेस यांच्यात छुपी युती असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. २०२३ मध्ये मध्यान्ही स्थापन झालेल्या डझनभर पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या ऐक्याची पानगळ लवकरच सुरू झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलाने लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच सोडचिठ्ठी देऊन ‘इंडिया’ आघाडीला हादरे दिले. साहजिकच या आघाडीतून बाहेर पडताना काही राजकीय मतभेद निर्माण झाले असतील; पण अलीकडच्या काळात आपने ‘इंडिया’ आघाडीकडे पाठ फिरवण्यामागे काँग्रेसशी असणारा संघर्ष हेच एकमेव आणि प्रमुख कारण आहे. अर्थात, प्रारंभीच्या काळात दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार्या आपचे काँग्रेसशी असणारे मतभेद असणे स्वाभाविक होते. म्हणून ‘इंडिया’ आघाडी स्थापन होताना दोन्ही पक्षांत पडणार्या ठिणग्यांचे आकलन सर्वांनाच होते.

दिल्लीत सलग १५ वर्षे राज्य करणार्या काँग्रेस पक्षाची उपस्थिती शून्यावर येत असेल, तर यात आपचा सिंहाचा वाटा होता. गुजरात आणि गोव्यामध्येही आपच्या हजेरीने काँग्रेसची मोठी हानी झाली, तरीही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जोरदार मुकाबला करण्यासाठी आणि विरोधकांत ऐक्य राहावे, यासाठी दोन्ही पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले. मतभेदाचे अनेक सूर उमटत असताना ‘इंडिया’ आघाडीने काही प्रमाणात यशही मिळवले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा मिळवणार्या भाजपला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत २४० जागांवर रोखता आल्याने विरोधकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, भाजपचे घटक पक्षांवरचे अवलंबित्व वाढले.

अर्थात, या आघाडीचा सर्वाधिक लाभ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला झाला. त्यांना अनुक्रमे ५२ हून ९९ आणि पाचवरून ३७ जागा मिळाल्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे, काँग्रेस आणि आप पक्ष हे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि चंदीगड येथे एकत्रपणे लोकसभा निवडणूक लढले; मात्र पंजाबमध्ये एकमेकाविरुद्ध. पंजाबमध्ये आपला प्रचंड बहुमत असून तेथे तो सत्ताधारी आणि काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष. अशावेळी दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेणे हा कार्यकर्ते आणि मतदारांत गोंधळाचे वातावरण निर्माण करणारे होते. शिवाय दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न निर्माण झाला असता. वास्तविक दिल्लीत दोघे एकत्र येऊनही भाजपला सात जागा जिंकण्यापासून कोणी रोखू शकले नाही. लोकसभेला हरियाणात काँग्रेसने १० पैकी पाच जागा जिंकल्या. चंदीगडमध्ये काँग्रेसचे मनीष तिवारी विजयी झाले.

एकांथाने लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचा आप पक्षाला फारसा लाभ झाला नाही; मात्र उभय पक्षांत ताणाताणी वाढली ती लोकसभेनंतर काही महिन्यांनी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपासून. काँग्रेस-आप पक्षात जागा वाटपावर चर्चा झाली; परंतु ती तडीस जाऊ शकली नाही. परिणामी, हरियाणात आपने ९० पैकी ८८ उमेदवार उभे केले. आपला तर दोन टक्के मतेदेखील मिळाली नाहीत; मात्र सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेस भाजपच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने मागे पडली. या निकालानंतरच काँग्रेस आणि आप पक्षात वाढलेला तणाव हा दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेण्याइतपत शिगोला पोहोचला. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

काँग्रेसने यावेळी आखलेली निवडणूक रणनीती ही भाजपच्या विरोधात कमी आणि आपविरोधात अधिक दिसून आली. दोन्ही पक्षांत वैमनस्य एवढे वाढले की, आप पक्षाने काँग्रेसला ‘इंडिया’ आघाडीतून काढून टाकण्याची मागणी केली. आपचा हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत आखलेली रणनीती यशस्वी ठरली आणि त्याचा फायदा भाजपला होत २७ वर्षांनंतर भाजपची सत्तावापसी झाली. मतांची टक्केवारी आणि जागांचे गणित पाहिले, तर आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते, तर कदाचित भाजपला सहजासहजी सत्ता मिळाली नसती. अरविंद केजरीवाल यांनी आप पक्षाची कारकिर्द दिल्लीतून सुरू केलेली असताना सर्वात कमी वेळेत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. त्याचवेळी तिचा सत्तेतून पायउतारही झाला. अशावेळी आप पक्षाकडे आता आगामी निवडणुकीच्या राजकारणात गमावण्यासारखे फारसे काही नाही. त्याचवेळी तो गुजरात, गोवासह अनेक राज्यांत काँग्रेसचे निवडणुकीचे गणित मोडू शकतो.

अर्थात, आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या कामकाजाच्या शैलीवर उपस्थित केलेले प्रश्न योग्य वाटू शकतात; परंतु फुटून बाहेर पडण्याचे खरे कारण हे काँग्रेसशी असलेले वैर होय. खासदार संजय सिंह म्हणाले की, त्यांचा पक्ष संसदीय मुद्द्यावर तुणतुण काँग्रेसशी समन्वय साधेल आणि त्यांना पाठबळ देत राहील. अर्थात, तो पक्षही आपला सहकार्य करतो. एकप्रकारे आपची सक्रियता ही काँग्रेसशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांत भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. प्रत्यक्षात भाजप किंवा त्याच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात जेवढे पक्ष मैदानात असतील, तेवढ्याच प्रमाणात विरोधकांच्या मतांत फाटाफूट होणारच. भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठीच विरोधी पक्षांच्या ऐक्याची मोट बांधली होती; मात्र दोन वर्षांतच गाडी रुळावरून घसरलेली दिसून येते. अर्थात, आघाडीचे यशापथ्य सर्व घटक पक्षांचे सहकार्य, समन्वय आणि सामंजस्य यावर अवलंबून असते; मात्र सर्वांत मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसची भूमिका ही महत्त्वाची ठरते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला म्हणून हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. तेव्हापासून हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन असल्यामुळे तो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

२०२२ ला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आपण संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव मोठ्या थाटामाटाने व उत्साहात साजरा करत आहोत.

स्वातंत्र्याच्या आधी सुमारे दीडशे वर्षे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीत होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ते मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. आज आपण मुक्तपणे जो श्वास घेतो तो याच देशपुत्रांमुळे.

आजही स्वातंत्र्यानंतर भारताचं सैन्य स्वतंत्र भारताच्या सीमेवर उभे आहेत, ज्यामुळे आम्ही भारतीय आनंदाने आणि सुखाने देशात संचार करू शकतो .

# स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव

आजचा हा दिवस आपल्याला त्या शूरवीरांच्या बलिदानाची, त्यांच्या समर्पण तथा कष्टाची आठवण करून देतो. आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता तथा आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर ध्वजारोहण करून त्यांच्या बलिदानाची आठवण करत असतो. त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्याकडून आदर्श घेत असतो. या दिवशी सगळीकडे देशभक्तीचे व आनंदाचे वातावरण असते. शाळा महाविद्यालय तसेच कार्यालयांमध्ये झेंडावंदन करून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. आपल्या देशाचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात. सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. आपला भारत देश जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशाला प्रगती प्रथावर नेण्यासाठी आपण सर्वांगीण प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करून राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे ते आपण कटाक्षाने पाळले पाहिजे. १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या

दिवशी आपण ज्या ज्या शूरवीरांनी, नेत्यांनी, पुढाऱ्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण्यांच्या आहुती दिल्या त्यांना नमन करून त्यांच्या बलिदानाप्रती नतमस्तक झाले पाहिजे.१५ ऑगस्ट या दिवसाला आपण स्वातंत्र्य दिन असे म्हणतो कारण याच दिवसापासून आपल्या देशावरील इंग्रजांची गुलामी नष्ट होऊन आम्ही सर्व भारतीय स्वतंत्रपणे मुक्त श्वास घेऊ लागलो. ते स्वातंत्र्य टिकून ठेवणे आज आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्हाला भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या मूल्यांची रूजवणूक करावी लागेल. जेणेकरून प्रत्येक भारतीयांच्या मनात देश प्रेमाची भावना वाढीस लागेल. ज्यामुळे देश दिवसेंदिवस प्रगतीची अनेक शिखरे पार करेल.

\*\*\*\*\*

जोया मुजीब पटेल  
वर्ग ६ वा

जि. प. मराठी उच्च प्राथ. शाळा उकळी बु।  
ता.संग्रामपूर जि. बुलढाणा

# श्वानपुराण

आता हा विषय चर्चेला आल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये देशात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. लहान मुलांना कुत्र्यांनी पळवणे किंवा त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारणे किंवा भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे रेबीजसारखा रोग होणे याची नेहमीच चर्चा होत राहते. काही वर्षांपूर्वी जेव्हा हा विषय चर्चेला आला होता तेव्हा कुत्र्यांची नसबंदी किंवा निर्बीजीकरण या विषयालासुद्धा विरोध करण्यात आला होता आणि तीसुद्धा प्राण्यांसाठी क्रूरता आहे असे काही जणांचे म्हणणे होते.

पण ज्या प्रकारे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे



ते पाहता संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी आणि निर्बीजीकरण हे उपाय आधुनिक काळामध्ये योग्य वाटू शकतात. अर्थात, जेवढी भटकी कुत्री आज रस्त्यांवर फिरताना आढळतात त्याच्या काही प्रमाणामध्ये तरी घराघरांमध्ये पाळीव श्वानसुद्धा असतात. पाळीव कुत्र्यांना जेवढ्या वैधकीय सोयी आणि सुविधा उपलब्ध होतात तेवढ्या त्या भटक्या कुत्र्यांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा ह्या कुत्र्यांना व्यवस्थित खायलाही मिळत नाही, पाणी मिळत नाही आणि विविध प्रकारच्या रोगांशी सामना करावा लागतो. भारतामधील अनेक शहरांमधील रस्त्यांवर जे फूड स्टॉल आहेत तेथील शिल्क अन्नावरच अनेक वेळा या भटक्या कुत्र्यांची गुजराण होते. जर काही कारणाने या कुत्र्यांना अन्न उपलब्ध झाले नाही तर ती हिंसक होऊ शकतात. त्यातूनच कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागतात.

साहजिकच पाळीव कुत्र्यांना ज्या प्रकारच्या सोयीसुविधा

# विदेशातील भारतीय कैद्यांचा प्रश्न

अनेक देशांच्या तुरुंगात हजारो भारतीय नागरिक कैदेत आहेत. त्या त्या देशातील कायद्यांची माहिती नसल्यामुळे काही चूक झाली तरी अनेक कैदी तुरुंगात खितपत पडलेले आहेत.

भारतीय नर्स निमिषा प्रिया या २०१७ सालापासून यमनमधील तुरुंगात आहेत. त्यांच्यावर एका यमनी नागरिकाच्या खुनाचा आरोप असून त्यासाठी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्यांची झाशीची शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र, जगभरातील ८६ देशांमधील विविध तुरुंगांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक भारतीय नागरिक कैदेत आहेत. यापैकी काही कैदी विचाराधीन आहेत, तर काहींना विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

या कैद्यांपैकी सर्वाधिक संख्या आखाती देशांमध्ये आहे, विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इतर आशियाई देशांमध्ये. २०२५ च्या सुरुवातीला लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक २ हजार ६३३ भारतीय सौदी अरेबियाच्या तुरुंगांमध्ये आहेत, त्यानंतर २ हजार ५१८ भारतीय युएईमध्ये आणि १ हजार ३१७ भारतीय नेपाळमध्ये कैद आहेत. सौदी अरेबियामध्ये जवळपास २७ लाख भारतीय राहत असून तेथील सर्वात मोठा परप्रांतीय समुदाय भारतीयांचा आहे. यामध्ये बहुतांश लोक बांधकाम कामगार, घरगुती मदतनीस आणि किरकोळ क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अशा अल्पवेतनाच्या नोकऱ्यांमध्ये काम करणारे आहेत. हे कर्मचारी भारतीय स्थानिक कायदे, प्रथापरंपरा आणि न्यायप्रक्रियांविषयी अनभिज्ञ असतात.

सौदी अरेबियामध्ये शरिया कायदा लागू असून तो पाश्चात्य किंवा भारतीय कायद्यांपेक्षा खूप वेगळा आहे. भारतात सामान्य मानल्या जाणार्या काही गोष्टी सौदीत गंभीर गुन्हा मानल्या जातात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी केलेल्या किरकोळ चुकाही त्यांना तुरुंगात नेऊ शकतात. सौदीत मोठ्या प्रमाणावर भारतीयंच्या कैदेत असण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत- तेथील कठोर कायदे, त्याविषयी असलेली अज्ञानता आणि मोठी परप्रांतीय लोकसंख्या. भारतीयांना जे गुन्हे केल्यामुळे प्रामुख्याने शिक्षा होते,

करणे गरजेचे आहे. रस्त्यांवर वावरणार्या या भटक्या कुत्र्यांना अनेक वेळा गंभीर अपघाताचाही सामना करावा लागतो. भरधाव वाहनांच्या धडकेने शेकडो कुत्र्यांचा रोज मृत्यू होत असतो.

अशा प्रकारच्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या कुत्र्यांची अवस्था तर अतिशय भीषण असते. हा सर्व विचार करूनच कुत्र्यांचा विषय कसा संपवायचा हे ठरवावे लागणार आहे. राजधानी नवी दिल्लीपुरता सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला असला, तरी या आदेशाच्या आधारे देशातील इतर शहरांमध्येसुद्धा अशा प्रकारचा आदेश दिला जाऊ शकतो. म्हणूनच या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अभ्यासपूर्ण संशोधन करावे लागणार आहे. माणसालाही भटक्या कुत्र्यांचा त्रास होणार नाही आणि भटक्या कुत्र्यांना वनवासात पाठवावे लागणार नाही या दोन्ही बाजूंचा समन्वय साधूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

भरपाई) देऊन मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न होतात. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका (१६९) आणि ब्रिटन (२८८) च्या तुरुंगांमध्येही अनेक भारतीय आहेत. याखेरीज कतार (६११), कुवैत (३८७), मलेशिया (३३८), पाकिस्तान (२६६), बहरीन (१८१), चीन (१७३), इटली (१६८), ओमान (१४८), श्रीलंका (९८), सिंगापूर (९२), भूतान (६९), झन्झन (४५), जॉर्जिया (४५), झिलिपाइन्स (४४), ऑर्मेनिया (३९), थायलंड (३७), स्पेन (३४), जॉर्डन (२८), ऑस्ट्रेलिया, म्यानमार, रशिया (२७-२७), जर्मनी (२५), कॅनडा (२३), कंबोडिया (२२), सायप्रस आणि इंडोनेशिया (२१-२१), इराण (१८), कोट डी आयव्हरी (१४), युगांडा (११), अझरबैजान, मालदीव आणि मॉरिशस (१०-१०), बेलारूस (९), अझर्गाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (८-८) देशांमध्येही भारतीय नागरिक तुरुंगात आहेत. हे सर्व आकडे १८ जेथेवारी २०२५ पर्यंतचे आहेत. सौदी अरेबियामध्ये न्यायप्रक्रिया खूपच कडक असून बहुतेक वेळा गोपनीय स्वरूपाची असते. स्थानिक परवासन कैद्यांबाबतची माहिती संबंधित व्यक्तीची परवानगी मिळाल्याशिवाय शेअर करत नाही. अशा स्थितीत भारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास या परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देतात. ते नियमित तुरुंग भेटी देतात, कायदेशीर सहाय्य देतात, स्थानिक यंत्रणांशी चर्चा करून कैद्यांची मुक्तता साधण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकारांमध्ये मानवी दृष्टिकोनातून क्षमायाचना करून सुटकेसाठी प्रयत्न केले जातात. यामुळे विदेशात जाणार्या भारतीयांनी स्थानिक कायद्यांविषयी, सामाजिक संकेतांविषयी आणि त्यांच्या स्वतःच्या कागदपत्रांविषयी पूर्ण माहिती घेऊनच पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊन तुरुंगावास पत्करावा लागू शकतो.



अडकतात. उदाहरणार्थ, ट्रॅकिंग सिग्नल तोडणे किंवा स्थानिक परवानगीशिवाय भाजीपाला विकणे, कर्ज फेडण्यात अपयश किंवा आर्थिक झसवणूक ही तुरुंगांवासाचे कारण बनते. अनेक वेळा भारतीय मजूर खोट्या वचनंवर परदेशात पाठवले जातात. अशा वेळी, त्यांच्या कागदपत्रांची स्थिती बेकायदेशीर होते आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.

काही प्रकारांमध्ये भारतीय नागरिक खून, अपहरण, लाचखोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत. अशा प्रकारांमध्ये मृत्युदंडही सुनावला जातो. अशावेळी भारताचे दूतावास स्थानिक यंत्रणांसमवेत संपर्क साधून कायदेशीर मदत देण्याचा प्रयत्न करतात. ‘ब्लड मनी’ (मृत व्यक्तीच्या कुटुंबाला

## फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन



लातूर :- सन १९४७ मध्ये १४ ऑगस्ट रोजी भारताच्या फाळणीदरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट या दिवशी 'फाळणी दुःखद स्मृती दिन' पाळला जातो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,

उद्घाटनपालकमंत्री उपजिल्हाधिकारी गणेश पवार यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. भोसले यांच्यासह सर्व उपस्थितांनी या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या फाळणी विषयक छायाचित्रे, वृत्तपत्रीय कात्रणे, माहिती फलकांची पाहणी केली.

महाराष्ट्राचा पारंपरिक अन् पौष्टिक नाश्ता; झटपट घरी बनवा चविष्ट दडपे पोहे; चव इतकी चटकदार की सर्वच होतील खुश दडपे पोहे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि पारंपारिक नाश्त्याचा प्रकार आहे. साधे पोहे तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण चटाकेदार दडपे पोहे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? जाड पोह्यांपासून या पदार्थाला तयार केले जाते आणि चविला ते फारच कमाल लागते. अनेक घरांमध्ये दडपे पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केले जातात. तुम्हाला जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरी या अनोख्या आणि चवदार पोह्यांचा आस्वाद घेऊ शकता.

दडपे पोह्यांची खासियत म्हणजे यांना शिजवले जात नाही तर पोह्यांना भिजवून त्यात कांदा, मिरची, मसाले आणि फोडणी टाकून मिक्स करून यांना तयार केले जाते. यात मसाल्यांचा, लिंबाचा आणि खोबऱ्याचा सुंदर मिलाफ असल्यामुळे त्याची चव वेगळीच लागते. हे पोहे फार झटपट तयार होतात ज्यामुळे सकाळच्या कामाच्या घाईत हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य: जाड पोहे - २ कप

कांदा - १ मध्यम (बारीक चिरून)  
हिरवी मिरची - २ (बारीक चिरून)  
ताज किंसलेलं खोबरं - १ ट कप  
कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून)  
लिंबाचा रस - १ टेबलस्पून  
मीठ - चवीनुसार  
साखर - १ टीस्पून (ऐच्छिक)  
पाणी - १ कप (पोहे मऊ करण्यासाठी)  
तेल - २ टेबलस्पून  
मोहरी - १ टीस्पून  
जिरे - १ टीस्पून  
हिंग - चिमूटभर  
हळद - ३ टीस्पून  
कढीपत्ता - ७-८ पाने

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भेंडीचा रायता, नोट करून घ्या रसिपी ज्येष्ठ नागरिकांसाठी डेंटल इम्प्लांटची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते एकदा हे खाऊन पहा, तुमची पुरुषी शक्ती १० पटीने वाढेल.

वयाच्या ६९ व्या वर्षीही, एक साधा नियम तुम्हाला मदत करेल.

## जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आराखडा तयार करा सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना लंपी संसर्ग नियंत्रणासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा

लातूर :- जिल्ह्यातील जुन्या प्रकल्पांची दुरुस्ती करून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच लातूर येथील बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने तातडीने पूर्ण करावी. तसेच हे प्रस्ताव विहीत मार्गाने शासनाला सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव प्रमोद शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टाकले, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रुपाली ठोंबरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हाडगा व मसलगा प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्राधान्याने सादर करावा. यासोबतच जिल्ह्यातील इतरही सिंचन प्रकल्पांचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्ती कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. लातूर शहराच्या २९० कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही लातूर शहर महानगरपालिकेने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. लातूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शहरातील रस्त्यांची संयुक्त पाहणी करावी. या आराखड्यात प्रत्येक मार्गनिहाय आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. यासोबतच विलासराव देशमुख मार्गाच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा निर्मिती करण्याची मोहीम हाती घ्यावी. पहिल्या टप्प्यात अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारतींसाठी आराखडा तयार करावा. तसेच या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठीही प्रस्ताव तयार



करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. सारथी विभागीय कार्यालय इमारत व वसतिगृह, अभ्यासिकेचे बांधकाम विहीत कालावधीत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. जनावरांना योग्य औषधोपचार करावेत. तसेच हा प्रादुर्भाव वाढल्यास अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावात, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस, खरीप पेरणी, जलजीवन मिशन, लातूर विमानतळ, आरोग्य विभाग, गाव तिथे स्मशानभूमी उपक्रम, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली. लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकट रावलोड यांना प्रदान करण्यात आले. 'हरीत साथी' अॅप कार्यान्वित; लातूर जिल्ह्याचे संकेतस्थळ आता २३ भाषांमध्ये लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत होणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी 'हरीत साथी' अॅप तयार करण्यात आले आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हे अॅप कार्यान्वित करण्यात आले. यापूर्वी मराठी आणि इंग्रजी भाषेत असलेले लातूर जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ आता देशात बोलल्या जाणाऱ्या विविध २३ भाषांमध्ये दिसणार आहे. भाषिणी या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून या संकेतस्थळावरील मजकूर २३ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते हे अद्यावत संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले.

## सर्व आजारांपासून राहाल दूर, फक्त दिवसातून 'या' ५ वेळेत प्या पाणी! आरोग्यतज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

आपल्या शरीराचा ७० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे, त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी पाण्याशिवाय पर्याय नाही. डोक्यावरील केशांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व नखांपर्यंत सर्व अवयव निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे इथपर्यंत ठीक आहे, पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? याविषयीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास त्याचे आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ शकतात, त्यामुळे आपण आहाराबाबत जसे नियम पाळतो तसे पाणी पिण्याबाबतही काही नियम आखून पाळले पाहिजेत. याच विषयावर जीवा आयुर्वेद दाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.

डॉ. प्रताप चौहान म्हणाले की, आपण अनेकदा पाणी कसे आणि केव्हा प्यावे याबाबतच्या सोप्या आणि पिठ्या सवयी विसरतो. आयुर्वेदानुसार, पाणी केवळ तहान भागवणारे नाही तर ते एकप्रकारे औषध आहे. ते शरीराचे कार्य सुरळीत करते. योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते, शरीरास ऊर्जा मिळते. यामुळे रोज योग्य वेळी पाणी प्यायल्यास एखाद्या व्यक्तीला खरोखरच बरे होण्यास मदत होऊ

शकते, असे डॉ. चौहान म्हणाले.

दरम्यान, डॉ. चौहान यांनी निरोगी आरोग्यासाठी दिवसातून पाच वेळा एक ठराविक वेळेत पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या पाच वेळा कोणत्या जाणून घेऊ.

रोज 'या' पाच वेळेत पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर

१) सकाळी उठल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यानंतर इतर काहीही करण्यापूर्वी रोज एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पचनाक्रिया सुधारते, दिवसभर मन एकग्र राहते, असे डॉ. चौहान म्हणाले.

२) जेवणाच्या ३० मिनिटे आधी जेवणापूर्वी सुमारे १०-२० मिनिटे आधी थोडे कोमट पाणी प्या. डॉ. चौहान म्हणाले की, यामुळेही तुमची पचनाक्रिया सुरळीत होण्यासाठी अग्नि (पाचक अग्नी) तयार होण्यास मदत होते. जेवताना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका, कारण यामुळे पचनाक्रियेवर परिणाम होतो असेही डॉ. चौहान म्हणाले.

३) जेवणानंतर एक तासाने जेवणानंतर पोषकतत्वांचे शोषण आणि हलके डिजॉक्सिफिकेशन सुलभ करण्यासाठी तुम्ही एक छोटा ग्लास कोमट पाणी पिऊ शकता, यामुळे खाल्लेले अन्न चांगल्याप्रकारे

## भावासाठी करा खास ड्राय फ्रूट लाडू, नात्याची अतूट वीण होईल घड

भावासाठी बनवा खास मिठाई रक्षाबंधनाचा सण खास करण्यासाठी लाडूची रेसिपी ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी घ्या जाणून रक्षाबंधन म्हलं की या खास बहीण - भावाच्या सणाला घरी गोडधोड काय करायेचे असा प्रश्न निर्माण होतो. श्रीखंड, गुलाबजाम आणि अन्य मिठाई आता तर अगदी रोजच्या झाल्या आहेत. आपल्या भावाचा दिवस अधिक खास करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी लवकराच लवकर मस्त आणि हेल्दी मिठाई बनवू शकता.

शेफ दीपक गोरे, इन हाऊस कलिनरी शेफ , टाटा संपन्न , टाटा कॅम्प्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL) यांनी टाटा संपन्न मिश्र सुका मेवा वापरून तयार केलेली एक आरोग्यदायी, शुगर फ्री भारतीय मिठाईची रेसिपी आपल्या वाचकांसाठी दिली आहे, जी रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या नात्यात गोडवा वाढवू शकतात. मग वाट कसली पाहताय, दोनच दिवसावर आलेल्या या सणासाठी व्हा सज्ज आणि बनवा आपल्या लाडक्या भावासाठी खास ड्रायफ्रूट लाडू. मुळात ड्रायफ्रूटमुळे शरीराला खूपच चांगली ऊर्जा मिळते, तसेच फायबरमुळे जास्त भूक लागत नाही आणि हेल्थ चांगली राहते. यावर्षी बहीण म्हणून तुम्हीही घ्या भावाच्या आरोग्याची काळजी आणि बनवा खास लाडू.

तत्पूर्वी आपण कोणते साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया ड्रायफ्रूट लाडूसाठी साहित्य: टाटा संपन्न काजू - १ कप टाटा संपन्न बदाम - १ कप टाटा संपन्न पिस्ते - १ कप टाटा संपन्न अक्रोड - १ कप वेलदोडा पावडर - १ टीस्पून खजूर (बियाशिवाय) - २५ सुकवलेली गुलाबाची फुले - सजावटीसाठी तूप - १० ग्रॅम ड्रायफ्रूट लाडूसाठी लागणारी कृती: लाडू मिश्रण तयार करणे: मध्यम आचेवर एका कढईत काजू, बदाम, पिस्ते आणि अक्रोड १-२ मिनिटे कोरडे भाजून घ्या.

थोडे थंड होऊ द्या आणि नंतर ते थोडे भरड वाटून घ्या आणि बाजूला ठेवा त्याच कढईत खजूर २ मिनिटे हलके गरम करून मऊ करा, थंड झाल्यावर तेही वाटून घ्या वाटलेले सुके मेवे (ड्रायफ्रूट्स - जे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता) आणि खजूर हे मिश्रण एकत्र करून चांगले मिसळा, जेणेकरून चिकटसर मिश्रण तयार होईल लाडू तयार करणे: हाताला थोडंस तूप लावा मिश्रणाचे छोटे छोटे भाग घेऊन लहान गळ्यांच्या (लाडवांच्या) आकारात वळा प्रत्येक लाडू वरून बारीक भरड केलेल्या टाटा संपन्न पिस्त्यामध्ये घोळवा, जेणेकरून त्याला छान कोटिंग मिळेल.

## टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होतोय 'हा' गंभीर आजार! उठता- बसताना होतात तीव्र वेदना

अनेकांच्या आयुष्यात मोबाईल ही आता एक महत्त्वाची वस्तू बनली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलवर व्यस्त दिसतात. काही मिनिटांसाठीदेखील ते मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. यात अगदी टॉयलेटला जातानाही अनेक जण मोबाईल बरोबर घेऊन जातात, तिथे तासनतास बसून रील्स स्क्रोल करत बसतात, कोणाशी तरी कॉल किंवा मेसेजवर बोलत बसतात. अशाप्रकारे लोक मोबाईलमुळे गरजेपेक्षा अधिक वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात. पण, या सवयीमुळे तुम्हाला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.



मोबाईलमुळे गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात, यामुळे टॉयलेटला जाण्याची एक छोटीशी क्रिया मोबाईलमुळे तासावर जाते. यामुळे गुदद्वाराजवळील शिरांवर ताण तर येतो, पण तेथील रक्तपुरावाही परिणाम होतो. अशात तुमची आरोग्यस्थिती बिघडू शकते. यात मूळव्याधीस कारणीभूत बद्धकोष्ठता किंवा ताण या आजारांचा धोका वाढतो.

मूळव्याध नेमकी कशांमुळे होते, यात जास्तवेळ टॉयलेटमध्ये बसल्याने काय होतं? मूळव्याध किंवा हेमरॉइड्समुळे गुदद्वाराजवळील नसा सुजतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की दीर्घकालीन बद्धकोष्ठता, शौचास बसताना जोर लावणे, कमी फायबरयुक्त आहार, लडवणुका, गर्भधारणा आणि जास्त वेळ एकाच जागी बसण्याची सवय. विशेषतः टॉयलेट सीटसारख्या कठीण जागी तासनतास बसल्याने हा त्रास आणखी वाढू शकतो, असे डॉ. श्रीनिवासन म्हणाले.

टॉयलेटला बसण्याची सवय यात महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, जे लोक नियमितपणे टॉयलेटला बसताना जोर देतात किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतात, त्यांच्या गुदाशय्याचा भागात दाब वाढतो. तुम्ही टॉयलेटला कसे बसता याचाही परिणाम होतो.

विशेषतः बसल्यानंतर पुढे झुकून बसता तेव्हा गुदद्वारावरील नसांवर दाब येतो, त्यामुळे टॉयलेटमध्ये बसण्याची पद्धत सुधार, जसे की, जास्त वेळ बसणे टाळणे आणि टॉयलेटला जाण्यास उशीर करू नका, तुम्ही टॉयलेट कंट्रोल करून राहिल्यास त्रास आणखी वाढणार, यामुळे कळ आल्यानंतर लगेच टॉयलेटमध्ये जा, याने तुम्हाला मूळव्याधीचा त्रास काही प्रमाणात रोखता येऊ शकतो, असे डॉ. श्रीनिवासन म्हणाले.

मूळव्याधीच्या 'या' लक्षणांवर ठेवा लक्ष डॉ. श्रीनिवासन म्हणाले की, मूळव्याधीच्या सुरुवातीच्या लक्षणांमुळे तुम्हाला टॉयलेटला जाऊन आल्यानंतर गुदद्वाराभोवती थोडीशी खाज सुटेल किंवा जळजळ जाणवू शकते, पोट नीट साफ झालं नाही असे वाटेल. मलावाटे रक्तस्राव होणे, बसताना गुदद्वाराच्या जागी तीव्र वेदना होणे किंवा सतत काहीतरी टोचतयं असं वाटू लागणे.

खूप दिवसांपासून हा त्रास होत असल्यास कालांतराने काहीना गुदद्वाराजवळ लहान मोठी गाठदेखील दिसू शकते. जर ही लक्षणे दिसून आली तर तुमच्या जीवनशैली आणि आहारात बदल करणे तसेच लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मूळव्याध रोखण्यासाठी डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स

१) टॉयलेटला झाली असे वाटत असल्यास वेळ न दवडता लगेच जा. पोट साफ झाल्यानंतर जास्तवेळ बसून राहू नका

२) फायबरयुक्त पदार्थ खा, कारण मूळव्याधीचा त्रास असल्यास मल मऊ होण्यासाठी आहारात शक्यतो उष्ण पदार्थ टाळा, त्याऐवजी कडधान्य, धान्य, फळ आणि पालेभाज्या खा.

३) मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी रोज भरपूर पाणी प्या, नियमित व्यायाम करा.

## आतापर्यंत ६ वेळा बदलण्यात आलाय देशाचा राष्ट्रीय ध्वज; भारताला कसा मिळाला तिरंगा? जाणून घ्या इतिहास

भारताचा राष्ट्रध्वज हा केवळ तीन रंगांचा कपड्याचा तुकडा नाही, तर तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा, बलिदानाचा आणि अखंड ऐक्याचा जिवंत साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत एक गुलाम देश असताना, राष्ट्रीय ध्वज ही केवळ ओळख नव्हती, तर ती स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा होती. या ध्वजासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला, छळ सहन केला आणि प्राणांचे बलिदान दिले. आज जेव्हा आपण तिरंगा हातात घेतो, तेव्हा त्यामध्ये फक्त रंग आणि चिन्हे दिसत नाहीत, तर त्याच्या प्रत्येक धाग्यात आपल्या पूर्वजांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि देशप्रेम दडलेले असते. आपल्या राष्ट्रध्वजाचा प्रवास अनेक टप्प्यांतून, अनेक आव्हानांतून झाला आणि अखेर २२ जुलै १९४७ रोजी त्याला आजचे अंतिम स्वरूप मिळाले. चला, या प्रवासाचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊया.

१. पहिला राष्ट्रध्वज (१९०६) ७ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्ता (पारसी बागान चौक) येथे पहिला राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला.

हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन आडव्या पट्ट्यांमध्ये विविध प्रतीके होती. २. दुसरी आवृत्ती (१९०७) मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे दुसरा ध्वज सादर केला. पहिल्या ध्वजासारखाच होता पण थोडे प्रतीकात्मक बदल होते. ३. तिसरी आवृत्ती (१९१७) ज्येष्ठ नागरिकांसाठी डेंटल इम्प्लांटची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते एकदा हे खाऊन पहा, तुमची पुरुषी शक्ती १० पटीने वाढेल.

लहानपणीच आई-वडिलांसह भावाची हत्या, करिअरसाठी संघर्ष अन् शेवटी वेदनादायी मृत्यू; 'असं' होतं पहिल्या 'लाप्टर क्वीन'चं आयुष्य

आमिर खानच्या लेकीने जल्लोषात साजरा केला मराठोळ्या सासूबाईचा वाढदिवस, फोटो पाहिलेत का? यात काही जण

# ११४१ फूट लांबीच्या तिरंगा ध्वज रॅलीने परिसर दमदमला..!

अहमदपूर :- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत ११४१ फूट तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅली अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संपूर्ण शहरात भारत माता की जय, भारतीय तिरंगा ध्वजाचा विजय असो अशा घोषणांनी शहर दमदमून गेले. या तिरंगा रॅलीचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रवान खंदेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार विकास मंडळाचे संचालक देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवडे सर, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार सर, प्रा. जुलाल किशोर शर्मा, जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी अध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे आदींची उपस्थिती होती. तर तक्षिका बुद्ध विहाराचे भंते महाविरो धेरो, किशन महाराज परचंडेकर, शाही इमाम मौलाना जागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील रॅलीची सुरुवात महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघून शहरातील मेन रोड, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिना लॉज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून निघून



छत्रपती शिवाजी महाराज या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनएसएस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, यांनी केले तर अध्यक्षीय समारोप माजी आमदार बब्रवान खंदेडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे यांनी मानले. ध्वजपत्रे - अहमदपूरतील मुख्य रस्त्यावरून ११४१ फुटाचा तिरंगा ध्वज प्रतिकृती रॅली निघाल्यानंतर या तिरंगा रॅलीवर शहरातील नागरीकांनी जागोजागी पुष्पवृष्टी केली. एनसीसी, एनएसएस व शालेय विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला होता. या तिरंगा रॅलीमध्ये विविध राष्ट्रभक्तीपरगीते, महापुरुषांच्या नावांच्या जय घोषणा, तिरंगा ध्वज घोषणांनी संपूर्ण अहमदपूर शहर दमदमून गेले होते. रॅलीच्या सुरुवातीला रथामध्ये विविध धर्माचे धर्मगुरू यांना बसविण्यात आले होते यातून राष्ट्रीय एकता सर्व धर्म समभावचा संदेश दिला गेला. अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या तरीही मोठ्या उत्साहात विद्यार्थी तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत होते हे चित्र डोळ्याचे पारणे फेडून गेले. या रॅली मध्ये विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रपुरुषांच्या महापुरुषांच्या फोटो लक्षवेधी ठरत होते.

## डॉ. ऋतुजा शिंदे 'एफएमजीई' उत्तीर्ण

छ.संभाजीनगर / प्रतिनिधी :- डॉ. ऋतुजा संजय शिंदे ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स, एफ एम जी ई (FMGE) ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सदरील परीक्षा आरोग्य मंत्रालय, भारत सरकार आयोजित करते या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय विद्यार्थी इतर देशांत जाऊन मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून भारतात येतात इथे आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम उत्तीर्ण केल्याशिवाय डॉक्टर म्हणून वैदकीय सेवा करता येत नाही, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतात कोठेही वैदकीय सेवा करता येते. एफ.एम.जी.ई ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये दि. २६ जुलै २०२५ रोजी घेण्यात आली या परीक्षेला ३७,२०७ विद्यार्थी बसले होते, पैकी ७,४५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि २९,३२७ विद्यार्थी फेल झाले या परीक्षेचा निकाल २०% इतका लागला आहे. डॉ. ऋतुजा शिंदे ही लातूर जिल्ह्यातील बितरगाव ता. रेणापूर येथील रहिवासी असून प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची कन्या आहे. तिचे बारावी पर्यंतचे



शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले आहे आणि एमबीबीएसचे शिक्षण किर्गिस्तान येथील ओश स्टेट इन्व्हर्सिटीमध्ये झाले. अशोक हनवते संपादक दैनिक महावृत्त तथा जिल्हा सरचिटणीस



महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर, कल्याणराव हनवते पत्रकार, बौद्धाचार्य यानी, या यशाबद्ध अभिनंदन केले.

## महादेव नगर परिसरात वाचन कट्ट्याचे उदघाटन

लातूर :- महादेव नगर परिसरात श्री शिवछत्रपती ग्रंथालय लातूर शहर महानगरपालिका लातूरच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांच्या हस्ते सार्वजनिक वाचन कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी श्री शिवछत्रपती ग्रंथालयाचे ग्रंथपाल अमित म्हेत्रे उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात बोलताना समाधान सूर्यवंशी म्हणाले की, मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य सोशल माध्यमातून बातम्या पाहत आहेत. तुरळक प्रमाणात मोबाईलवर येणाऱ्या बातम्या फेक, खोट्या निघत असल्याने मोबाईलवरील बातम्यांची विश्वासार्थता तडा जात असून अतिरेक मोबाईल वापराचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. यामुळे मूळ वाचक वर्ग वाचनापासून दुरावत जात आहे ही बाब लक्षात घेऊन लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना व उपायुक्त डॉ पंजाबराव खानसुळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती वाढवी या हेतूने लातूर शहर महानगरपालिका लातूर अंतर्गत



चालणाऱ्या शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयच्या वतीने लातूर शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक वाचन कट्टा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महादेव नगर परिसरात दत्त मंदिर येथे वाचन कट्टा उदघाटन करण्यात आले असून याचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मनोगतात व्यक्त केले यावेळी परिसरातील गंगाधर गंगणे, शिवाजी सूर्यवंशी, लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, गंगाधर बाबर, गुंडेराव गंगणे, व्यंकट टोंगळे, पेपर विक्रेते महेश गाडेकर, अर्णव गंगणे यांसह वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

## चन्नबसवेश्वर प्राथमिक विद्यालय, लातूर येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा - विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढविणारा उपक्रम

लातूर/प्रतिनिधी: चन्नबसवेश्वर प्राथमिक विद्यालय, लातूर येथे मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर सुरक्षा जागरूकता कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर आणि क्लिक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या Cyber Shiksha for Cyber Suraksha या महत्त्वपूर्ण मोहिमेचा एक भाग होती. या मोहिमेचा उद्देश शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेबद्दल सजग करणे, ऑनलाइन धोके ओळखण्याची क्षमता वाढवणे आणि सुरक्षित इंटरनेट वापराच्या सवयी विकसित करणे हा आहे. कार्यशाळेचे मार्गदर्शन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील कुशल 'सायबर वॉरियर्स' - ओमकार राजेंद्र सूर्यवंशी आणि अर्जुन गंगाधर चव्हाण यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन इंटरनेट वापरात येणारे धोके आणि त्यापासून बचावाचे मार्ग सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत सांगितले. सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्ज योग्य प्रकारे कशा लावाव्यात, फिशिंग ईमेल व खोटे मेसेज कसे ओळखावेत, मोबाईल फोन आणि ब्राउझर सुरक्षा सेटिंग्ज कशा सक्षम कराव्यात याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. मजबूत पासवर्ड कसा तयार करावा आणि दोन-स्तरीय प्रमाणीकरण (2F-) वापरण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, ऑनलाइन फसवणूक, आर्थिक ठगी आणि त्यांची विविध स्वरूपे जसे की बनावट बँक कॉल्स, नकली लॉटरी मेसेजेस, खोट्या



ई-कॉमर्स साइट्स याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी आवश्यक लक्षणे ओळखणे, त्वरित प्रतिबंधक पावले उचलणे आणि सायबर गुन्हांची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांनी 'सायबर हेल्पलाइन क्रमांक: १९३०' याचा उपयोग कसा करावा याचीही सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेला अधिक आकर्षक बनविण्यासाठी प्रश्नोत्तर सत्र, वास्तविक उदाहरणांचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवकथा यांचा वापर करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शंकांचे निरसन करून डिजिटल सुरक्षिततेबद्दल अधिक स्पष्टता मिळवली. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे सहभाग आणखी वाढला.

गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढली असून, ऑनलाइन धोके ओळखण्याची क्षमता विकसित झाली आहे. आयोजकांनी भविष्यात अधिक शाळांमध्ये आणि विविध वयोगटांमध्ये या प्रकारच्या कार्यशाळा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. अभिप्राय सत्रात विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले. शिक्षकांनी सांगितले की अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जबाबदारीची भावना, सुरक्षिततेची जाणीव आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याची सवय निर्माण होते. कार्यशाळेला मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षकवृंद श्री. बाबाराव बिराजदार, श्री. गणेश वागलगावे, श्री. अभिजीत नळेगावकर, श्री. बालाजी जाधव, श्री. अमोल सूर्यवंशी, श्री. विकास मुगूटकर, श्री. रामदास घोटेकर, श्रीमती रोहिणी सोदागर, श्रीमती गोदावरी मंडके, श्रीमती लुब्धा भोजने उपस्थित होते आणि त्यांनी कार्यशाळेचे कौतुक केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना फक्त सैद्धांतिक माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनात लागू करता येतील असे डिजिटल सुरक्षिततेचे कौशल्य मिळाले, जे त्यांच्या आगामी शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात उपयुक्त ठरणार आहे.

## सर्व समस्या नियमांचे पालन न केल्यामुळे ; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून जुना आदेश कायम

दिल्ली-एनसीआरमधून भटक्या कुत्र्यांना काढून त्यांना आश्रयस्थानात पाठवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ११ ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी करत होते. कुत्र्यांच्या समस्येवर निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. ११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती जेबी पाटील आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात पाठवण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. न्यायालयाने कुत्र्यांच्या चाव्यांमुळे रेबीज आणि मृत्यूच्या घटनांवर चिंता व्यक्त करत हा आदेश दिला होता, परंतु प्राणी कार्यकर्ते त्याला विरोध करत आहेत. बुधवारी, हे प्रकरण मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यासमोरही ठेवण्यात आले होते, ज्यावर सीजेआय गवई यांनी सांगितले होते की ते त्यावर लक्ष देतील. 'च्या' आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार गुरुवारी, तीन न्यायाधीशांच्या नवीन खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजोरिया यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला आहे. तथापि, न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती पाटील आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या खंडपीठाने महानगरपालिकेला दिलेल्या सूचनांना स्थगिती दिलेली नाही. न्यायालयाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले आणि म्हटले की सर्व समस्या महानगरपालिकेने नियमांचे पालन न केल्यामुळे आहेत.

## लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव विलासबागेत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून स्मृतीस विनम्र अभिवादन

लातूर / प्रतिनिधी :- मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे जाऊन त्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करित विनम्र अभिवादन केले. त्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा बाभळगाव निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सत्कार करून असा घडला भारत ग्रंथ भेट दिला. आणि त्यांच्याशी मराठा आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष



किरण जाधव, शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, हंसराज जाधव, डी. एस पाटील कामखेडकर, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख आशिष काटे, नानासाहेब जाधव, अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.

## शारद इंग्लिश स्कूलच्या गलथान कारभारामुळे एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित पालकांचा आरोप

केज/प्रतिनिधी केज येथील शारद इंग्लिश स्कूलच्या गलथान कारभारामुळे एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे असा आरोप पालकांनी केला आहे. मुलाचे पालक महादेव (बापू) कराड हे दिनांक १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत असे लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना इशारा दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील तांबा येथील महादेव (बापू) कराड यांचा मुलगा प्रतिक महादेव कराड हा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेत होता. एस.एस.सी. बोर्ड २०२५ ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. प्रतिक कराड या विद्यार्थ्याला इयत्ता अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी शारद इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावी पास झाल्याचा टीसी व मार्क मेमो आवश्यक असताना शारदा इंग्लिश स्कूल यांच्याकडून सदर विद्यार्थ्याचा टीसी व मार्क मेमो देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. व माझ्या मुलाच्या शैक्षणिक नुकसानीस शारदा इंग्लिश स्कूल व संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत असे माध्यमाशी बोलताना महादेव कराड यांनी आरोप केला आहे. पुढे बोलताना कराड म्हणाले की, शारदा इंग्लिश स्कूलचे कर्मचारी हे माझ्या मुलाचा टीसी व मार्क मेमो देत नाहीत म्हणून संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर यांना त्यांच्या मोबाईल दूरध्वनी वर संपर्क साधला असता रमेशराव आडसकर म्हणाले की, टीसी व मार्क मेमो देण्यास सांगतो हो हो मिळून जाईल परंतु अद्यापही सदर विद्यार्थ्यांचा टीसी व मार्क मेमो मिळाला नाही म्हणून आज रोजी प्रतीक महादेव कराड हा न विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला आहे जर



शारदा इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापकाने अथवा त्यांच्या यंत्रणेने तात्काळ टीसी व मार्क मेमो जर दिला नाही तर प्रतिक कराड यांच्या शिक्षणास शारदा इंग्लिश स्कूल व संबंधित संचालक मंडळ जबाबदार राहतील असे पालक महादेव कराड यांनी म्हटले आहे. महादेव कराड यांनी संबंधित शाळा, गटशिक्षणाधिकारी केज, जिल्हाधिकारी बीड, शिक्षण अधिकारी जि.प.बीड, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, तहसीलदार केज यांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही संबंधित शाळा सदर विद्यार्थ्यांचा टीसी व मार्क मेमो देत नाहीत म्हणून महादेव कराड हे दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर शाळेच्या विरोधात आमरण उपोषणास बसत आहेत. एका पालकाला आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी संस्था चालकांच्या मनमानी कारभारा विरुद्ध मोठा संघर्ष करावा लागत आहे व सदर विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे अशी चर्चा जनसामान्यांतून ऐकण्यास येत आहे. सदर विद्यार्थ्यांच्या पालकाकडे शाळेची फीस आहे म्हणून सदर शाळा विद्यार्थ्यांना टीसी व मार्क मेमो देत नाही असेही दबक्या आवाजात नागरिकांतून बोलले जात आहे. जर सदर पालकाकडे त्या शाळेचे पैसे असतील आणि पालकाची परिस्थिती पैसे भरण्याची नसेल तर गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे नाही काय? व शिक्षणापासून गोरगरिबांच्या मुलांनी वंचित राहायचे काय? असा सवाल जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी बीड व शिक्षणाधिकारी जि.प.बीड हे महादेव कराड व त्यांचा मुलगा प्रतिक कराड यांना काय न्याय? देणार याकडे केज तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.